DJ MEDIAPRINT & LOGISTICS LIMITED

(Formerly known as D J Logistic Solutions Private Limited)



DJMLCS/BSE275/2024-25

20th June, 2024

To,
The Manager-Listing
The Corporate Relation Department,
Bombay Stock Exchange of India Ltd
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai 400 001.
BSE Scrip Code-543193

To,
The Manager-Listing
The Listing Department,
National Stock Exchange of India Ltd
Exchange Plaza, 5th Flr, Plot No C/1
G Block, BKC, Mumbai-400051.
NSE Symbol-DJML

ISIN: INEOB1K01014

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication – Notice of the 15th Annual General Meeting (AGM), Evoting facility and Book Closure of DJ Mediaprint & Logistics Limited ("Company").

Pursuant to Regulation 30 read with Schedule III of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we enclose herewith the copies of newspaper advertisements published today i.e., June, 20, 2024, confirming the dispatch of notice of 15th Annual General Meeting of the Company to be held on Saturday, 13th July, 2024 at 4.00 PM. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to the shareholders, in accordance with applicable provisions of the Listing Regulations and the Companies Act, 2013 read with Rules made there under, inter-alia informing them about 15th Annual General Meeting of the Company and details relating to e-voting facility & book closure.

The notice was published in the following newspapers on 20th June, 2024:

1. Business Standard (English) and

2. Pratahakal (Marathi).

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours Sincerely,

For DJ Mediaprint & Logistics Limited

Khushboo Mahesh Lalji

Company Secretary & Compliance Officer

M.No.: A53405

Encl: a/a

Page 1 of **1**

Regd. Off: 24, 1st Floor, Palkhiwala House, Tara Manzil, 1st Dhobi Talao Lane, Marine Lines,

Mumbai-400 002. Tel: 022-22002139 /40 /49; Email: sales@djcorp.in

IMAGING: AIAY MOHANTY

INDIAN REFINING SEGMENT IN PARLOUS STATE

Govt-run refiners may not be able to aggressively invest in clean energy projects as they stare at a rough road amid dwindling margins, volatile crude prices, shrinking discounts on Russian oil buys, and an inability to set prices for the fuels they sell

S DINAKAR New Delhi, 19 June

ndia's oil ministry made a show of record profitability of state oil marketing companies last fiscal — a performance that had more to do with geopolitics and some luck with global crude oil prices than with management or the government — but the noise generated failed

to bury a poor fourth quarter and uncertain prospects moving forward. Moreover, such profits would not have been possible if state oil companies had stopped making supernormal margins on selling fuels, and had passed on lower costs from crude sourcing to Indian motorists, industry offi-

cials said. Now, the road ahead looks unpayed. State-run refiners led by Indian Oil are staring at a rough year amid dwindling refining and marketing margins, volatile crude prices, shrinking discounts on Russian oil purchases, and, more important, an inability to set prices for the fuels they sell.

A projected downside in performance raises concerns over the capability of these companies to aggressively invest in clean energy projects that require billions of dollars, and the level of support they will require from the exchequer towards capex and operational needs — barring a onetime grant of ₹22,000 crore to refiners in FY23 for losses that they incurred from selling LPG, the Narendra Modi government has refrained from subsidising refiners directly in the last few

years. Also, after setting aside ₹30,000 crore to fund energy transition initiatives of state oil companies, the government spent nothing, and cut the allocation by half after carrying forward disbursement to this financial

What will a coalition government's role be amid lower margins, shrinking discounts, and growing clean energy spends in a volatile global environ-

> ment remains to be seen. Gross refining margins, a measure of a company's profitability while processing crude to fuels, will dip sharply this fiscal from a year earlier in line with benchmark Singapore GRMs, which plunged to a fourth of August 2023 levels, according to industry

reports. Marketing margins, generated by selling petrol and diesel at the pump, are also facing headwinds. Put together, they will impact cash flows and profitability, industry officials said.

'While FY23 and FY24 were exceptional years for Indian refiners, FY25 is expected to witness some normalcy with moderation in refining and marketing margins as a result of contracting discounts and lower product cracks," said Hardik Shah, director at CareEdge Ratings. The rating agency expects a refining margin of \$6-\$8/bbl in FY25, with full utilisation of refining capacities, around half of last year's levels.

"In the long term, given adequate capacity expansions in China and India, and weak demand prospects, we expect GRMs to remain weak," said Swarnendu Bhushan, co-head, insti-

tutional equities, Prabhudas Lilladher. The Mumbai-based brokerage built in a GRM of \$6/bbl for FY25/26E, a third of what refiners earned in FY23.

The performance of oil marketing companies in the January-March 2024 quarter may set the tone for the year ahead. Combined profits of ₹12,987 crore fell by around 40 per cent or by over ₹8,300 crore in the January-March

quarter. The shrinkage in profits was because of lower product cracks, shrinking Russian discounts, and lack of pricing power

over petrol and diesel. GRMs of Indian refiners in FY24 dropped to an average of \$10-\$12/bbl from a record average of \$16-\$18/bbl a

Lilladher said. Supernormal marketing margins have supported record annual profits at refiners despite lower GRMs. The operating profit of oil players jumped multi-fold last fiscal due to higher marketing margin, CareEdge's Shah said. Indian Oil, BPCL and HPCL posted combined profits over 25 times higher than the previous fiscal, the oil ministry had said.

Strong marketing margins were led by a decline in the price of the Indian crude basket to \$82.6/bbl last fiscal from \$93.2/bbl a year earlier coupled with discounts on Russian oil in January-June 2023 averaging as high as \$15/bbl, according to the oil ministry and industry data. At the same time the retail price of petrol and diesel was unchanged since April 2022.

But profits from selling fuels at the pump are declining. Margins in May 2023 on petrol and diesel were as high as ₹13 and ₹12/litre, respectively, Prashant Vasisht, senior vice president and co-group head, corporate ratings, at ICRA said in an email. That slumped to ₹2 and a negative ₹0.03/litre this April after New Delhi cut pump prices by ₹2/litre prior to the general elections. In normal times, marketing margins are typically around ₹2.50-₹3/litre, refining officials said.

Prospects of lower profits from

both refining and marketing leave state oil companies with less to invest, especially when capital expenditures are set to soar, led by the twin planks of fuels and clean energy. Strained finances leave them even more dependent on New Delhi to part-fund their clean energy projects, with refiners seeking a PLI equivalent scheme to build new facilities, industry officials said.


Indian Oil, Bharat Petroleum and Hindustan Petroleum have announced around ₹3.5 trillion investments in energy transition projects but execution is slow. Oil marketing companies are capable of financing their refining investments but as far as clean energy is concerned, it will take a much longer time to pan out, Bhushan said. But state ownership eases the process of securing funds, he added.

All three refiners have planned a combined capital expenditure of ₹55,000 crore in refining and petrochemicals for FY25, according to budget documents. Bharat Petroleum announced ₹1.7 trillion of investments in five years on refining, chemicals and clean projects, averaging around ₹35,000 crore annually, but in the 2024-25 budget, the refiner's annual capex is just ₹11,000 crore. Surprisingly, the budget makes no mention of a capex for clean energy projects for any refiner.

Product cracks have eased while oil prices are expected to be higher this fiscal by \$5-\$7/bbl from current levels, forecasts show. State interference in setting fuel prices looks set to continue in a coalition government, shrinking the headroom for refiners to diversify into energy transition while speeding up spending, leaving the state to step up its support.

ROUGH RIDE

Marketing margin trend (loss)/gain (Rs/Litre)



Singapore GRM trend Apr '24

year earlier. For

instance, Indian Oil

reported a GRM of

\$8.4/bbl in the January-

March period, lower than an esti-

mate of \$12.3/bbl, contributing to a

decline of 49 per cent in consolidated

net profit during the quarter at ₹5,488

crore from a year earlier, Prabhudas

GRMs of Indian

refiners in FY24

\$10-\$12/bbl from

a record average

of \$16-\$18/bbl a

dropped to an

average of

year earlier

CIN- L60232MH2009PLC190567 Registered Office Address : 24, 1st Floor, Palkhiwala House, Tara Manzil

1st Dhobi Talao Lane, Marine Lines, Mumbai-400 002.

Tel: 022-22002139 /40 / 49; Email: cs@djcorp.in; Website: www.djcorp.in NOTICE FOR 15TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that 15th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Saturday, July 13, 2024 at 4.00 p.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act") Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") Th Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA") vide its General Circular Nos. 09/2023 dated September 25, 2023 and other circulars issued in this respect ("MCA Circulars") allowed, inter-alia, conduct of AGMs through Video Conferencing/ Other Audio-Visual Means ("VC/ OAVM") facility on or before September 30, 2024 in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the MCA General Circular No.20/2020. The Securities and Exchange Board of India ("SEBI") also vide its Circular No. SEBI/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 ("SEBI Circular") has provided certain relaxations from compliance with certain provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). In compliance with the Act, MCA and SEBI Circulars/ Listing Regulations, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the business as set out in the Notice of 15th AGM of the Company. Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members

In compliance with the aforesaid MCA circulars and SEBI circulars, the Company has sent Notice of 15th AGM and Annual Report for FY 2023-24 by electronic mode on Wednesday, July 19, 2024 to all the members whose email addresses are registered with the Depository Participants up to Friday, June 14, 2024

The Notice of the 15th AGM and Annual Report for FY 2023-24 can be downloaded from the Company's website at <u>www.djcorp.in</u>, websites of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com, NSE Limited at www.nseindia.com and also on the website of CDSL at www.

REMOTE E-VOTING AND E-VOTING AT THE AGM

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meetings issued by ICSI, the Company has engaged services of CDSL for providing remote e-voting facility prior to AGM ("remote e-voting") and e-voting at the time of AGM for all its members to cast their vote on all the resolutions set out in the Notice of 15th AGM.

	Cut-off date for Remote e-voting	Saturday, July 06 2024.	
	Commencement of Remote e-voting	9:00 a.m. (IST) on Wednesday, July 10 , 2024	
١	Conclusion of Remote e-voting	5:00 p.m. (IST) on Friday, July 12 , 2024	
- 1	Members who will be present at the AGM through VC/OAVM and	who have not cast their vote by remote e-voting, will be eligible to	

exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by Remote e-voting prior to the AGM may also attend and articipate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.

Accordingly, members may cast their votes through remote e-voting and e-voting at the AGM by following the instructions mer the Notice. Once the vote on a Resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently The Company has appointed CS Abbas Jawadwala, Practicing Company Secretary having (ACS 40723 COP No.24937) Practising Compan

Secretary, to act as a Scrutinizer for monitoring remote e-voting process and e-voting at the AGM in fair and transparent manner. The results of e-voting shall be declared not later than 48 hours from conclusion of the AGM. The results declared along with the Scrutinizer's Report shall be communicated to the Stock Exchanges and will be placed on the website of the Company at www.djcorp.in and on the

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Rule 10 of Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Monday, July 08, 2024 to Saturday, July 13, 2024 (both days inclusive).

Members will be able to attend the 15th AGM through VC/OAVM by using their Remote e-voting login credentials and by following th instructions mentioned in the Notice.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and is holding shares as of the cut-off date i.e., Saturday, July 06, 2024, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he/she is already registered with CDSL for Remote e-voting then he/she can use his/he

Members who need assistance on e-voting, can contact CDSL on helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800225533. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the

AGM, manner of casting vote through Remote e-voting or through e-voting during the AGM

By Order of the Board of Directors For DJ Mediaprint & Logistics Limited

Place: Mumbai

Khushboo Mahesh Lalii **Company Secretary & Compliance Office**

Personal Finance, **Insight Out** Personal Finance, Monday to Saturday To book your copy, sms reachbs to 57575 or

email order@bsmail.in





UJJAIN SAHAKARI DUGDH SANGH MARYADIT

Maxi Road Ujjain, E-mail: purchaseuds@gmail.com Ref No.: USDS/PUR/2024/

E-TENDER NOTICE (II)

Ujjain Sahakari Dugdh Sangh Mayradit Invites online E-tenders from the manufacturers/Authorised Dealer Distributor Suppliers of company for the supply of Packing Material for PP Bottle with cap, Plastic Crate and Plastic Pallets for the year 2024 25. The tender documents containing the terms and conditions can be purchased online & downloaded through website https://www.mptenders.gov.in from 20.06.2024 01:00 PM. The tender will be submitted up to 08.07.2024 till 02:00 PM. Technical bid will be opened on 09.07.2024 at 2:00 PM. The details of Tender can be seen (only for reference) at our MPCDF website: www.sanchidairy.com Any amendments in tenders will be published on news paper only.

For digital Signature please contact M.P. State Electronic Development Corporation Ltd., Arera Hills, Bhopal on Toll Free No. 18002588684. Corrigendum/Amendment if any to this publication would appear only on the above mentioned websites and will not be published else where.

M.P. Madhyam/114951/2024 CHIEF EXECUTIVE OFFICER

कार्यपालक अभियन्ता का कार्यालय, ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, लातेहार

ई- निविदा आमंत्रण सूचना

ई—निविदा संख्या :- 02/2024-25/EE/RWD/LATEHARदिनांक : 19.06.2024

		•					
	큙0	आईडेंटी			प्राक्कलित राशि (रूपये में)		- कार्य समाप्ति
		फिकेशन सं0 / पैकेज सं0	प्रखंड 0	कार्य का नाम	अंक में	अक्षर में	की तिथि
	1 I	RWD/LAT EHAR/	मनिका	L022 बंदुआ से बरवैया तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य। (लम्बाई – 8.10 कि0मी0)	1315.32	रूo तेरह करोड़ पन्द्रह लाख बत्तीस	09 माह
		STPKG- 01/2024-25 ਸ	मनिका	T01 सिंजो से सेरदाग तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य। (जम्बाई – 7.30 कि0भी0)	3 हजार तीन सौ रूपये मात्र।	वाम हत	

वेबसाईट में निविदा प्रकाशन की तिथि : 01.07.2024

र्ड—निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय : 12.07.2024 अपराहन 5:00 बजे तक ।

निविदा खोलने की तिथि एवं समय : 14.07.2024 अपराहन 03:30 बजे । निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता, कार्यपालक अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमंडल

लातेहार पिन — 829206 । ई—निविदा प्रकोष्ठ का दूरभाष सं0 — 06565245038

विस्तृत जानकारी के लिए वेबसाईट www.jharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है।

PR 326930 (REO) 24-25 (D)

कार्यपालक अभियन्ता ग्रामीण कार्य विभाग कार्य प्रमण्डल, लातेहार

NOTICE Smt. Rashmi Shankardas Serai a Member of the Dipti Ocean Terraces

having, address at Plot No. 143, Lt

Dilip Gupte Marg, Shivaji Park

Dadar (W) Mumbai- 400028 and

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given by my client SMT. GEETABEN DEEPAK SARVAIYA having GEE IABEN DEPPAK SARVAJYA NAVINA address as Room No. D-01, in Kandivali Survey No. 157, Sai Sawali Chs Ltd., Plot No. AD 2, Road No. RSC-2, "MUN. R WARD" Ganesh Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 067. My client state that Driginal Allottee was her husband Mr. Deepak Bachubhai Sarvaiya which was allotted by M.H & A.D. authority under World Bank Project and the Origina Allottee Expired on 03/12/2013. My clien have received no objection from MHADA Authority for the said room & the said society as well as have transferred the said roor on her name. My client states she has lost the Original Share Certificate in favour of above deceased and for that my client have lodged online complaint before Charkop Police Station Dt 19/06/2024 having Lost

Report No. 66361-2024. Anv person/s. Bank/s or financia tion/s are having any claim / objection with regards to the above said lost misplaced Original Allotment Letter, with respect to the said Room premises or any part thereof are hereby required to give intimation thereof along with documentary evidence in support thereof within 14 days from the date of publication hereof. I default of all such claims it shall be deemed to have been waived and I may proceed on the basis of the title of said Room free all Date: 20.06.2024

Place: Mumbai ADV. SHARMILA PAWAR Advocate High Court Mahi Bungalow, Plot No.22/212 Sector-V, Charkop, Kandivali (W) Mumbai-400067. Mobile No.9930923876

nolding flat No 902 in the building of the society, died on 20/08/2021 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs ir support of his/her/their claims objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/ property of the society. I no claims/ objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the oye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye laws of the society is available for nspection by the claimants objectors, in the office of the society with the secretary of the society between 10:00 A. M. to 12:00 P.M.(Tuesday, Thursday & Saturday) from the date of publication of the notice till the date

For and on behalf of The Dipti Ocean Terrace Co-op. Housing Society Ltd. Hon. Secretary Place: Mumbai Date: 20.06.2024

of expiry of its period.

SANGHVI MOVERS LIMITED Registered Office: Survey No. 92, Tathawade, Taluka Mulshi, Pune, Maharashtra - 411033, INDIA Tel.: +91 20 27400700, 8669674701/2/3/4• CIN: L29150PN1989PLC054143 E-mail: sanghvi@sanghvicranes.com Website: www.sanghvicranes.com

POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

The Members of the Company are hereby informed that pursuant to the Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification/(s) and/or re-enactment/(s) thereof for the time being in force), guidelines prescribed by Ministry of Corporate Affairs ("MCA") vide General Circular No. 09/2023 dated 25 September 2023 and other relevant circulars issued by the MCA from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation 2015 and any other applicable laws and regulations, the Company has completed dispatch of the Postal Ballot Notice on Wednesday, 19 June 2024 through electronic mode only, to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the register of members of the Company or Register of Beneficial Owners maintained as on Friday, 14 June 2024, seeking approval of the members of the Company by Postal Ballot through electronic means for (1) Appointment of Mr. Tushar Mehendale as an Independen Director of the Company, (2) Appointment of Mrs. Madhu P. Dubhashi for second term as an Independent Director of the Company. (3) Payment of remuneration to Mr. Rishi C. Sanghvi – Managing Director for Financial Year 2023-24, (4) Reappointment of Mr. Rishi C. Sanghvi as Managing Director of the Company. The Company has engaged the services of Central Depositories Services Limited (CDSL), an agency authorised by MCA, to provide remote e-voting facility. The detailed procedure for remote e-voting is provided in the postal ballot notice. The cut-off date for eligibility of remote e-voting is Friday, 14 June 2024. The remote e-voting will commence on Thursday, 20 June 2024 at 09:00 A.M. and will conclude on Friday, 19 July 2024 at 05:00 P.M. Please note that communication of assent or dissent of the members shall be in proportion to the shares held by them in paid-up equity share capital of the Company as on cut-off date. A person who is not a shareholder on the relevant date should treat this Notice for information purpose only. Once the vote on a resolution is cast by the Shareholder, the shareholder shall not be allowed to change/modify it subsequently. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The Board of Directors of the Company has appointed Mr. Hrishikesh Wagh (Membership No.: F7993, COP: 9023) failing him, Mr. Abhay Athavale (Membership No.: F11963, COP: 15575), Partners, M/s. KANJ & Co. LLP, Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the postal ballot and e-voting process in a fair and transparent manner. The copy of the Postal Ballot Notice is also available on the Company's website at www.sanghvicranes.com and on the BSE Limited (BSE) website at www.bseindia.com and National Stock Exchange (NSE) website at www.nseindia.com. Any member who has not received the postal ballot notice may apply to the company at cs@sanghvicranes.com. Further in case of any query or issue regarding e-voting, the shareholders may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33. In case a member has any doubts about the postal ballot then they may contact the Company's Registrar & Transfer Agents, Link Intime India Private Limited or e-mail at cs@sanghvicranes.com. After completion of the scrutiny of e-voting, the scrutiniser will submit the report to Chief Financial Officer or Company Secretary and the results will be announced on or before 05:00 P.M. of Sunday, 21 July 2024 on the Stock Exchanges and shall be displayed on the website of the Company at www.sanghvicranes.com and on the website of CDSL at

By order of the Board of Directors For Sanghvi Movers Limited

Rajesh P. Likhite Company Secretary & Chief Compliance Officer

Membership No. ACS-13151 Survey No. 92, Tathawade, Taluka Mulshi, Pune, Maharashtra - 411033, INDIA Place: Pune Date: 19 June 2024





महाराष्ट्राला कौशल्य संपन्न बनवण्याची जय्यत तयारी सुरु!

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून आढावा बैठकीचे आयोजन

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) : तालुकास्तरीय रोजगार मिळावे, नमो महारोजगार मेळावा २०२४ ची पूर्वतयारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातील आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया यासह विभागाच्या कामकाजाचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १८ जून रोजी मंत्रालयात आढावा घेतला. कौशल्य विकास विभागाची येत्या ३ महिन्यांची रूपरेषा ठरलेली असून, तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारासाठी महत्वाची पाऊले उचलण्यात येणार आहेत. तालुकास्तरीय रोजगार मेळाव्याचे स्वरूप, राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या एकूण मेळाव्याची संख्या, आगामी तीन महिन्यात घेण्यात येणाऱ्या मेळाव्याचे नियोजन, महास्वयं पोर्टलची सद्यस्थिती, सन २०२४-२५ मध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजनासाठीची पूर्व तयारी, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश, कोर्सेस वाढविण्याबाबत केलेले नियोजन इत्यादी गोष्टींबाबत महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य प्रबोधिनीचे नियोजन आणि सद्यस्थितीत सुरु असलेल्या बॅचेस तसेच भविष्यातील प्रवेश प्रक्रियेचे नियोजन याबाबतचे निर्देश देखील देण्यात आले

सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, माझे अशी श्री. भुपेंद्र मोहनलाल गणात्रा हे फ्लॅट क्र. जी-१, तळ मजला, नर्म

ज्या सीएचएसएल, केबीन रोड, खारीगाव, वार्ड - एल, भाईंदर पूर्व, ठा

नालक होत्या व त्यांचा मृत्यू दि. १०.०१.२०१४ रोजी झाल त्यांच्या मागे **१. भुपेंद्र मोहनलाल गणात्रा (पती)**

२, चिराग भुर्पेद्र गणात्र (मुलगा) ३, कुणाल भुर्पेद्र गणा (मुलगा) व ४, रिद्धी भुरत कुमार गणात्रा हे केवळ कावदेश वारस आहेत व १, चिराग भूपेंद्र गणात्र

दणीकरण रिलीज करार अंतर्गत क्र. टीएनएन७/१४५३९/२०१

र कोणाही व्यक्तीस/ व्यक्तीना, कायदेशीर वारस यांना सदर वरील सर

ता ४०४, ४ था मजला, साई परीचय बिल्डीग, साई बाबा नगर, नव इ. भाईदर पूर्व, ठाणे ४०१ १०५.

. ए/३०२, तिसरा मजला, चंद्र स्मृती को-ऑप. हा. सो. लि

असून गुरुकृषा हॉस्पिटलजबळ, बी.पी. रोड, भाईंदर (पूर्व), तालूका जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालमत्तेचे एकमेव मालक/ सभासद

व्यक्ति अपने ४०६ १०६ चलाता निर्माणका एकाच्या करिकार निर्माण कार्यदेशीर वारस आहेत. कारा श्री. इक्का कर्तागंजी दुंगावत श्रीम. बसुमती भगवानदास खंडेदिया व श्री. धीरजलाल भगवानदा खंडेदिया यांच्या दएस्यान विक्रीकारिताचे करार दि. ३०.०४.१९९४ अंतर्ग

आहे. श्रीम. बसुमती भगवानदास सर्वेदिया यां मृत्यू दि. १६.०८.१९९८ रोजी भाईदर, ठाणे येथे झाल श्री. पीरजलाल भगवानदास सर्वेदिया यांचा मृत्यू मुंबई येथे झाल

दोन्ही दिवंगत श्रीम. वसुमती भगवानदास खंढेदिया

दिवंगत श्री. धीरजलाल भगवानदास खंदेदिया यांच्या मृत्यनंतर त्यां

श्री. हेमंत धीरजलाल संदेदिया . दिवेश धीरजलाल संदेदिया . तुपार धीरजलाल संदेदिया

श्रीम. मनिषा ब्रिजेश समानी (विवाहित मुलगी) हे केवळ कायदेश

ारस आहेत व यांच्या व्यतिरिक्त कोणीही कायदेशीर वारस नाही आहे

तरस आहत व बांच्या ज्यातारक काणाहा कावदशार वारस गाहा आह तिज्ञापत्र तथा घोषणाकारक यांचे सर्व कायदेशीर वारस यांनी क्र. १ ते गंना त्यांचे हक्क, शेअर, हितसंबंध आईचे नाव अथ

श्रीम. हंशा धीरजलाल खंढेदिया यांच्या नावे हस्तांतरण केले. कर

श्रीम, इंशा धीरजलाल खंदेदिया व श्रीम, कलावती रामचंद्र बोहरा

त्रामः, इशा वार्यज्ञाल पढाइया यांच्या क्रायाना राज्यप्र घाडारा श्री. रामचंद्र प्रमत्ताल चोहारा यांच्या द्राय्यान अंगलात आणले होते त्यांचा मृत्यु दि. ०६.११.२०१५ रोजी भाईदर पूर्व, ठाणे येथे झाला होत त्यांच्या मागे १. श्रीम. कलावती रामचंद्र चोहरा (पत्नी

श्रीम. शिल्पा अजयपाल व्यास (विवाहित मुलर्ग

कु. अंजनी रामचंद्र बोहर (पुलाग) ४. श्री. नवी रामचंद्र बोहर पुलाग) हे केवळ कायदेशीर वारस आहेत व अन्य यांचे कोणीश कायदेशीर वारस नाही. कायदेशीर वारस क्र. २ ते ४ चे सर्व हक्त

अर व अधिकार यांचे हस्तांतरण रिलीज कर . २२.१२.२०१७ अंतर्गत केले आहे व कायदेशीर वार

दि. २२.१२.२०१७ अंतर्गत नोंदणीकृत केले होते. व नंतर मयत यां

आदी यांना दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपात कोणतेही दावे व

आदा थाना दश्तावज पुराव याच्यासह लाखा स्वरूपात काणगहा दाव या आक्षेप असल्यास कोणगेही दावे असल्यास त्यांनी सद् सुचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपात सूचित करावे अन्यथा कोणाही व्यक्तीचे

ाणतेही दावे सदर फ्लॅटकरिता गहित धरले जाणार नाहीत याची कप

बी/१०९, भाईदया नगर, बी बिल्डींग, नवघर रोड, भाईदर (पू), जिल

दि. २०.०६.२०२४

. १६.१०.२०१८ अंतर्गत रिलीज्ड केला

दावे गहित धरले जाणार नाहीत.

टीसी)/२६९९/१९८९-१९९०,

आहेत. या अकादमीमध्ये सध्या जर्मन भाषेचे प्रशिक्षण सुरु आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतृन ठाण्यात सुरु झालेल्या स्वच्छ भारत विषयात कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याठिकाणी मिळणारे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना खात्रीशीर नोकरी आणि १८ ते ३५ हजार इतके वेतन मिळेल. येथील पहिल्या बॅचेस पूर्ण झाल्या असून, आता भारत विकास ग्रुपच्या माध्यमातृन येथील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत. सदर अकॅडमी पाच करण्याबाबत देखील मंत्री लोढा यांनी

निर्देश दिले आहेत. येत्या ३ महिन्यात १ हजार महाविद्यालयांमध्ये आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे, जेणेकरून शिक्षणासह कौशल्य विकासाला सुद्धा प्राधान्य दिले जाईल. तसेच ग्रामीण भागात कौशल्य विकासासाठी ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या जोडीला आता १००० ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये नव्या केंद्रांची स्थापना होणार आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाकडून राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांना सोडविण्यासाठी कॅबिनेट मंत्री लोढा स्वतः लक्ष घालत आहेत.



आयडीबीआय बँक लि. नवी मुंबई क्षेत्रिय कार्यालय

असे सचित करण्यात येते कि. आमच्या शाखा – ऐरोली (सोल ३६७) व महापे (सोल १९१०) यांचे लॉक धारक यांनी खालील लॉकर खात्याच्या संबंधात कसूर केली आहे व विहित लॉकर चे भाडे देण्यास दीर्घकाळापासून अपयशी ठरले असून अनेकदा सूचना व मागणी करूनही दुर्लक्ष केले आहे. लॉकरधारकांनी मान्य केलेल्या करारानुसार अटी व शर्ती नुसार लॉकर्सची रक्कम न भरल्यास लॉकर्स खंडित करण्याचे किंवा उघडण्याचे स्वातंत्र्य बॅकेला आहे. त्यानुसार, प्रस्तावित लॉकर्स खंडित करून उघडण्यास २०.०९.२०२४ रोजी तर प्रक्रिया व सदर लॉकर्सधारकांना सूचित करण्यात येते की, दिलेल्या तारखेपूर्वी बॅकेंच्या शाखेशी संपर्क साधावा व बॅकेची कृती टाळण्यासाठी शिल्लक रक्कम भरावी. लॉकर्स उघडण्याचे शुल्क लॉकर्सधारकांकडून वसूल करण्यात येणार आहे व बॅकेला लॉकर्सचे भाडे थकबाकी / इतर शुल्क वसूलीचे व कायदेशील कारवाई

क्रमांक	लॉकर	भाडे थकवाकी पासून	नाव व पत्ता	शाखा
	क्रमांक			नाव
१	3 8	०१.०४.२०२१	सुब्रमण्यम अयर	ऐरोली
			डी २ ८०१ लोक उपवन फेज २ पोखरण रोड क्र. २,	
			लोक हॉस्पिटलजवळ, ठाणे, महाराष्ट्र ४०० ६१०	
2	8,8	०१.०४.२०२१ श्री. सुभाष पांडुरंग नानावरे		महापे
	पत्ता : बी ९/१०२, श्री सिद्धीविनायक सीएचएस घरोंडा,			
			सेक्टर ९, घणसोली, नेमू, पिन कोड ४०० ७०१ महाराष्ट्र	
दिनांक: २०.०६.२०२४ सही/-				
ठिकाण : नवी मुंबई प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता			रीकर्ता	

ई-लिलाव विक्री सूचना

वे २ हेल्थ डायग्नोस्टीक्स प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापक मध्ये) नोंदणीकृत कार्यालय : दुकान क्र. ३ व ४, तळ मजला, ओम नीलकंठ सीएचएस प्लॉट क्र. ३१ सेक्टर ४२ए सीवुड नेरूळ नवी मुंबई ठाणे ४०० ७०६ भारत सीआयएन क्र. U85190MH2014PTC253002

(कॉर्पोरेट ऋणको) यांच्याद्वारे मालकीची मालमत्तेची विक्री परिसमापक यांच्याद्वारे सन्मा. एनसीएलटी, मुंबई खंडपीट यांच्याद्वारे आदेश आयए. क्र. २४३६/२०२३ अंतर्गत सीपी क्र. २९४८/एमबी/२०१९ दि. २८ जुन. २०२३ अंतर्गत दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा कोड, २०१६ (कोड) अंतर्गत नियुक्त केले आहेत. कॉर्पोरेट ऋणकोंची मालमत्ता त्यांचा परिसमापक इस्टेट म्हणून विक्रीकरिता प्रस्तावित केली आहे व संबंधित अटी अनुसा

खंड (ई) विनियमन ३२ च्या दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा बोर्ड ऑफ इंडिया (परिसमापक प्रक्रिया) विनियमन २०१६ अंतर्गत विक्री केली आहे. बोली ऑनलाइन ई-लिलाव सर्व्हिस प्रदाते नॅशनल ई-गव्हरनन्स सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या मार्फत https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/ वर करण्यात येत आहे

ı	मालमत्तेचे विवरण	रास्त्रीव मूल्य	इस्ठे रकम	
ı	ब्लॉक १ : कॉर्पोरेट ऋणकोंची विक्री, मे. वे२ हेल्थ	रु.	च. १२,१५,०००/-	
ı	डायग्रोस्टीक्स प्रायव्हेट लिमिटेड संबंधित सर्व मालमत्ता व	१,२१,५०,०००/-	(रु. वारा लाख	
ı	रेडिली रिलायझेबल मालमत्ता जसे की रोख व बँक बॅलन्स व	(रु. एक करोड एकवीस	पंधरा हजार मात्र)	
ı	फिक्स्ड डिपॉझिट यांच्यासह व प्लान्ट व मशीनरी तारणगहाण	लाख पन्नास हजार		
ı	बँक ऑफ इंडिया यांच्यासह जशी आहे जेथे आहे तत्वावर.	मात्र)		
ı	महत्वपूर्ण टीप :			

१. ई-लिलाव **जशी आहे जी आहे व जशी आहे जेथे आहे व जेथे कुठे आहे आधारावर** केला होता. विक्री दिवाळखो व कर्जबाजारीपणा भारत सरकार (परिसमापन प्रक्रिया) विनियमन २०१६ अंतर्गत आयोजित केली होती. . सदर ई-लिलाव विक्री सूचना संपूर्ण ई-लिलाव प्रक्रिया दस्तावेज संबंधात विस्तृत अटी व शर्तीसह संक्षिप्त स्वरूपात

अर्ज प्रपत्र, सामान्य ई**-**लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती यांच्यासह आयडी liqoffice.way2healthpvtltd@gmail.com kanhaiya maheshwarica@yahoo.com वा https://nesl.co.in/auction-notices

. इच्छुक बोलीदारांनी ई-लिलाव प्रक्रिया दस्तावेजमध्ये विहित अनुसार संबंधित अटी व शर्तीकरिता सहभागी होणे आवश्यक आहे व त्यानुसार त्यांची स्वारस्यांची अभिव्यक्ती ई-लिलाव प्रक्रिया दस्तावेज यांमध्ये विहित करून सादर ्परिसमापक यांच्याकडे सर्व वा कोणतेही प्रस्ताव ॲडजर्न / स्थागित / रह / सधारित / टर्मिनेट करण्याचा अधिकार राखन

आहे व ई-लिलाव कोणतेही कारण नसताना कोणत्याही वेळी लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार राखून आहे. . ई–लिलाव दस्तावेज दि. **०४.०७.२०२४** पूर्वी पॉईंट क्र. २ मध्ये विहित पत्यावर ईमेल करावे व हार्ड कॉपी पत्यावर पाठवावी : जी-१९. श्रीवर्धन कॉम्प्लेक्स, मेझानीन फ्लोअर, लॅंडमार्क बिल्डींग, रामदासपेठ, वर्धा रोड, नागपर

. इरठे सादरीकरणाची अंतिम तारीख १५.०७.२०२४ आहे . ई–लिलाव विक्री दि. **१७.०७.२०२४** रोजी ३.०० ते ५.०० रोजी आयोजित केली आहे

डीजे मीडिया प्रिंट अँड लॉजिस्टिक्स लिमिटेड

मीआयण्न : L60232MH2009PLC190567

नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : २४, १ ला मजला, पालखीवाला हाऊस , तारा मंझिल १ ली धोबी तलाव लेन, मरीन लाईन्स, मुंबई ४०० ००२

दूरध्वनी क्रमांक : ०२२- २२००२१३९/ ४०/ ४९ इ मेल : cs@djcorp.in; संकेतस्थळ : www.djcorp.in

१५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान आणि बुक क्लोजर यांची माहिती

सूचना याद्वारे देण्या येते की, कंपनीच्या सभासदांची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार दिनांक १३ जुलै २०२४ रोजी ४. ०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग

्व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आणि कंपनी कायदा २०१३ च्य

आवश्यक आणि लागु असलेल्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग

ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स)नियम २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) तसेच त्यासह वाचा या विषयांच्या संदर्भात जारी करण्यात आलेली परिपत्रके जी कॉर्पोरेट

व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत त्या अनुसार देण्यात आलेले दिशानिर्देश परिपत्रक क्रमांक ०९/ २०२३ दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३ व अन्य सर्क्युलर संबंधात जारी

(एमसीए सर्क्युलर) अनुसार व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी (व्हीसी/ओएव्हीएम

मार्फत) पृष्ठ ३ व ४ करिता एमसीए सर्क्युलर जनरल क्र. २०/२०२० अंतर्गत आयोजित केली होती. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांचे परिपत्रक परिपत्रव

क्रमांक सेबी/ एचओ / सीएफडी / सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दि. ०७ ऑक्टोबर, २०२३ (सेबी सर्क्युलर) अंतर्गत व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन

अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ (लिस्टिंग रेग्लेशन्स) च्या तरतुर्दीना महामारीच्या पार्श्वभूमीवर सवलती देण्यात जाल्या आहेत. कायद्याच्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच एमसीए आणि परिपत्रकाच्या अनुसार / लिस्टिंग रेखुलेशन्सच्या अनुसार कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून कंपनीच्या १५ व्य

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्या विषयांच्या अनसार घेण्यात येणार आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातः

उपस्थित राहू शकतात तसेच सहभाग घेऊ शकतात. कायद्याच्या कलम १०३ च्या तरतुर्दीच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेला वहीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित

वरील प्रमाणे नमूद केलेल्या परिपत्रकाच्या अनुसार तसेच सेबी परिपत्रकाच्या अनुसार कंपनीने १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३– २४ करिताच

वार्षिक अहवाल सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बुधवार दिनांक १९ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्याची प्रक्रिया अपूर्ण केली आहे आणि वरील प्रमाणे नमूद केलेली प्रपत्रे

अशा सभासदांना निर्गमित करण्यात आली आहेत ज्यांचे इ मेल तपशील डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे शक्रवार दिनांक १४ जन, २०२४ रोजी नोंदणीकत करण्यात आले

१५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३- २४ करिताचा अहवाल कंपनीचे संकेतस्थ www.djcorp.in तसेच स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थव

म्हणजेच बीएसई लिमिटेड याचे संकेतस्थळ ww.bseindia.com and ww.nseindia.com आणि सीडीएसएल यांचे संकेतस्थळ www.evotingindia.com

कायद्याचे कलम १०८ तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० च्या अनुसार तसेच सेबी (एलडीआर) नियम २०१५ आणि

सर्वसाधारण सभेच्या संदर्भात आयसीएसआय यांनी जारी केलेले दिशानिर्देश यांच्या अनुसार कंपनीने १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर

सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पर्वी (दरस्थ इ मतदान) आणि १५ च्या एजीएमच्या दरम्यान इ मतदान सविधा वापरून मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदान

केवळ असे सभासद जे वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित आहेत आणि ज्यांनी प्रस्तावांवर दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान केलेले

नाही किंवा अत्यंत तसे करण्यास मनाई करण्यात आलेली नाही, ते सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने होणारी मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान

करू शकतील. ज्या सभासदांनी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला आहे असे सभासद एजीएम ला उपस्थित राह शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणा

त्याच प्रमाणे सभासद आपले मतदान दूरस्थ इ मतदान पद्धतीने तसेच एजीएम च्या दरम्यान इ मतदान पद्धतीने सूचनेत नमूद केलेल्या सूचनांचा अवलंब करून करू शकतील

दरस्थ इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीने सीएस अब्बास जावादवाला प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटर

्एसीएस क्रमांक ४०७२३ सीओपी क्रमांक २४९३७) यांची नियुक्ती केली आहे. इ मतदानाचे निकाल एजीएम संपल्यानंतर ४८ तासांत जाहीर करण्यात येतील. जाहीर झालेले

निकाल आणि छानणी अधिकारी यांचा अहवाल स्टॉक एक्सचेंज यांना कळविण्यात येईल आणि कंपनीचे संकेतस्थळ www.djcorp.in आणि सीडीएसएल यांचे संकेतस्थठ

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ च्या अनुसार तसेच कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम १० आणि सेबी (एलडीआर) नियम २०१५ चा नियम

४२ च्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि) समभाग हस्तांतरण पुस्तिका सोमवार दिनांक ०८ जुलै २०२४ ते शनिवार दिनांक १३ जुलै २०२४ (दोन्ही दिवस धरून

सभासद १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून आपले दरस्थ इ मतदान लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरून आणि सूचनेत नमूद केलेल्या सूचनांच

अशी कोणतीही व्यक्ती जी सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शनिवा

दिनांक ०६ जुलै २०२४ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. मात्र तो / ती व्यक्ती दूरस्थ इ मतदानासाठी आधीच सीडीएसएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर ती व्यक्ती त्याचा / तिचा सध्याचा युजर आयडी

इ मतदानाच्या संदर्भात ज्या सभासदांना साहाय्याची आवश्यकता आहे ते सभासद सीडीएसएल यांच्याशी helpdesk.evoting@cdslindia.com येथे संपर्क साध

सभासदांना आवाइन करण्यात येते की त्यांनी एजीएमच्या सूचनेत नमुद करण्यात आलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि विशेषतः एजीएमला उपस्थित

राहण्याच्या संदर्भातील सूचना, दूरस्थ इ मतदान आणि एजीएमच्या दरम्यान इ मतदान यांच्या संदर्भातील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे.

बुधवार दिनांक १० जुलै २०२४ (भारतीय प्रमाण वेळे नुसार) सकाळी ९. ०० वाजता

शुक्रवार दिनांक १२ जुलै २०२४ (भारतीय प्रमाण वेळे नुसार) संध्याकाळी ५. ०० वाज

डीजे मीडिया प्रिंट अँड लॉजिस्टिक्स लिमिटेड यांच्या करित

खुशबू महेश लालजी

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

शनिवार ०६ जुलै २०२४

वे २ हेल्थ डायग्रोस्टीक्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे परिसमापर नेांद्रणीकरण क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१२९१/२०१८-२०१९/१२००५

एएएफए क्र.: एए१/१२००५/०२/२५१०२४/१०६१७ एएफए वैधता दिनांक : २५.१०.२०२४ पत्ता : ५०६ अमलेश अपार्टमेंट, मालवीया नगर खमला नागपूर, महाराष्ट्र ४४० ०२५ ईमेल आयडी : Kanhaiya_maheshwarica@yahoo.com

असणाऱ्या सभासदांची संख्या गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल.

सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीडीएसएल यांची सेवा घेतली आहे.

सभासदाने एकदा मतदान केल्यानंतर त्याला त्यात बदल करता येणार नाही.

www.evotingindia.com येथे प्रकाशित करण्यात येईल

दूरस्थ ई-मतदानासाठी कट ऑफ तारीख

अवलंब करून उपस्थित राह शकतील.

स्थळ : मंबई

दिनांक : १९ जुन २०२४

आणि पासवर्ड वापरून मतदानाचा हक बजावू शकते

शकतात किंवा १८०० २२ ५५ ३३ येथे संपर्क साधू शकतात.

दुरस्थ ई-मतदान प्रारंभ

(वकील उच न्यायाल

जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, गोराई जनकल्याण सीएचएस लि. यांनी फ्लंट क्र. २बी-४०४, मोजमापित ५१९ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ, ४ था मजला, गोराई जनकल्याण को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायट लिमिटेड, प्लॉट क्र. २२, आरएससी-५, गोराई-१, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०९१ येथील मालमत्ता आवंटित केली होती व श्री. **काशीनाथ पुरुशोत्तम कदम** यांना आवंटन पत्र दि. २६.०३.२००। अंतर्गत आवंटित केली व नंतर मंजूरी उप निबंधक को-ऑपरेटिव्ह सोसायटीज यांच्याकडून मंजूर केले होते व त्यांचे पत्र क्र. ३७९/२००२ दि. १६.०४.२००२ रोजी केले होते व तसेच ५ संपूर्ण प्रदानित शेअर्स रु. ५०/- प्रत्येकी धारक विभिन्न क्र. ५७६ ते ५८० (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. **११६** दि. १२.०८.२००० अंतर्गत जारी केले होते व त्यानंतर श्री. **काशीनाथ पुरुशोत्तम कदम** यांचा मृत्यू दि. ०४.१२.२०११ रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला होता व वारसाहक अनुसार त्यांनी दिवंगत श्री. काशीनाथ पुरुशोत्तम कदम यांच्याद्वारे त्यांची पत्नी श्रीम. रजनी काशीनाथ कदम यांच्या नावे केले होते व नंतर, श्रीम. **रजनी काशीनाथ कदम** यांनी त्यांचे कायदेशीर वारस/ प्रतिनिधी यांनी सदर सोसायटीकडे सभासदत्व व शेअर्स हस्तांतरण करण्याकरिता त्यांच्या नावे अर्ज केला व नंत श्रीम. रजनी काशीनाथ कदम यांचा मृत्यू दि. २६.०५.२०२० रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला व नंतर रिलीज करार दि. १८.०१.२०२४ अंतर्गत संयुक्त उप निबंधक, बोरिवली ७, एम.एस.डी येथे नोंदणीकर करून दस्तावेज क. बीआरएल७-११८४-२०२४ दि. १८.०१.२०२४ अंतर्गत केले होते व अन्य कायदेशीर वारस यांनी त्यांचे वारसा हक अधिकार अविभाजीत शेअर मयत यांचे फ्लॅट क्र. २बी-४०४ मोजमापित ५१५ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ, ४ था मजला, गोराई जनकल्याण को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. २२, आरएससी-५, गोराई १, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०९१ येथील संदर्भात असून श्री. दिपक काशीनाथ कदम यांच्या नावे केले होते व त्यानसार माझे अशील श्री. दिपक काशीनाथ कटम हे सदर फ्लॅट चे परिपर्ण व कायदेशीर मालक आहेत व आत ते कोणाही प्रस्तावित खरेदीदार यांना विक्री करण्यास इच्छक आहेत.

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तीना वरील सदर कोअर हाऊस वा मळ आवंटन पत्र गहाळ व मळ विक्री करार संबंधात व कोणत्याही सदर दस्तावेज व/वा जागा वा कोणत्याही भागा संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच सदर जागेच्या संबंधात दावे असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज प्रावे यांच्यासह श्री. अनुज विनोद मोरे यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएट्स यांच्या नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि. आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखोपासून १५ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व

मुंबई येथे दि. २० जून, २०२४

अनुज विनोद मोरे

जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, मूळ आवंटी श्री. **सहदेव दौलतराव दळवी** यांना फ्लॅट क्र. ३, मोजमापित ५१ चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ, तळ मजला, कादंबरी महापालिका कर्मचारी सीएचएस लि. आर्या चाणाक्य नगर, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) मुंबई ४०० १०१ ही मालमत्ता आवंटित केर्ल होती व नंतर सदर सोसायटीने ५ संपूर्ण प्रदानित शेअर्स रु. ५०/- प्रत्येकी धारक विभिन्न क्र. २१ ते २५ (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ५ दि. ०१.१२.१९८३ अंतर्गत श्री. सहदेव दौलतराव दळवी यांना जारी केले होते व नंतर श्री. सहदेव दौलतराव दळवी यांचा मत्य दि. ०५.०४.१९९२ रोजी मंबई. महाराष्ट्र येथे झाला होता व त्यांची पत्नी. कायदेशीर वारस प्रतिनिधी यांनी श्रीम, **प्रमिला सहदेव दळवी** यांनी सदर फ्लॅट जागेचे दि. १८.०६.१९९३ रोजी बहन्मंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरण/ विनिमयन केले व त्यांचे पत्र दि. २३.०७.१९९३ रोजी सदर फ्लॅटचे हस्तांतरण/ विनियमन त्यांच्या नावे केले व त्यानुसार सदर सोसायटीने सदर स्विकृत करून शेअर प्रमाणपत्र श्रीम. **प्रमिला सहदेव दळवी** यांच्या व संयुक्तरित्या श्री. उ**दय सहदेव दळवी** यांच्या नावे संयुक्तरित्या दि. १५.०८.१९९३ रोजी केले व नंतर श्रीम. **प्रमिला सहदेव दळवी** यांचा मृत्यू दि. ०९.१०.१९९७ रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला व त्यांचा मुलगा, कायदेशीर वारस, प्रतिनिधी थ्री. **उदय सहदेव दळवी** यांनी सदर फ्लॅट जागेचे हस्तांतरण / विनियमन करण्याकरित सदर सोसायटीकडे अर्ज केला व व सदर सोसायटीने स्विकृत केल्यानंतर शेअर प्रमाणपत्र श्री. उदय सहदेव दळवी यांच्या नावे दि. १४.०८.२००१ रोजी जारी केले व त्यानसार माझे अशील श्री. उदय सहदेव दळवी हे सद फ्लंट जागेचे परिपूर्ण मालक आहेत व आता कोणाही प्रस्तावित खरेदीदार यांना विक्री करण्यास इच्छुव कोणाही व्यक्तीस वा व्यक्तीना वरील सदर कोअर हाऊस वा मूळ आवंटन पत्र गहाळ व मूळ विक्री

करार संबंधात व कोणत्याही सदर दस्तावेज व/वा जागा वा कोणत्याही भागा संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच सदर जागेच्या संबंधात दावे असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, पभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह श्री. अनुज विनोद मोरे यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएट्स यांच्या नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि. आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखोपासून १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील. मुंबई येथे दि. २० जून, २०२४

अनुज विनोद मोरे

वकील. मंबई उच्च न्यायालय

इनोवासिंथ इन्वेस्टमेट्स लिमिटेड

नोदणीकृत कार्यालय : फ्लॅट क्र. सी-२/३, केएमसी क्र. ९१, इनोवासिथ कॉलनी, रंबोपोली - ४१० २०३. महाराष्ट्र भारत. मीआयण्न : L67120MH2008PLC178923

> दूर. +९१-२१९२-२६०२२४ फॅका : +९१ -२१९२-२६३६२८ वेबसाइट www.innovassynthinvestments.in

ईमेल: secretarial@innovassynthinvestments.in

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दि. १२ जुलै, २०२४ रोजी ११.०० वा. (भापवे) व्हीडिओ कान्फरेसिंग/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (व्हीसी/ ओएव्हीएम) मार्फत सामान्य सर्क्यलर क. ०९/२०२३ दि. २५ सप्टेंबर, २०२३ अनुपालन कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए) द्वारे व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफ /डी/सीएमडी २/सी आयआर/ पी/२०२३/१६७ दि. ७ ऑक्टोबर, २०२३ अंतर्गत सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) व अन्य सर्क्युलर अनुसार वेळोवेळी जारी (एकत्रितरित्या सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) व कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या तरतूद अनुपालन व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सेबी एलओडीआर) यांच्यासह सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचार विनिमय करण्याकरिता आयोजित केली आहे. १६ वी एजीएमचे ठिकाण कंपनीचे नोदणीकृत कार्यालय आहे.

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२३-२४ ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सभासदांना ईमेल आयडीवर कंपनी/ डिपॉझिटरीज यांच्यासह नोदणीकृत करून एमसीए सर्क्यलर व सेबी सर्क्यलर सहवाचन पाठविली आहे.

वार्षिक अहवालासह एजीएमच्या ठिकाणी सूचना ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत सर्व सभासदांना एमसीए सर्क्युलस व सेबी विनियमन यांच्यासह डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह जमा करावे. भागधारक जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांना त्यांच्या ईमेल आयडी व मोबाईल क्रमांकाावर कंपनीचे निबंधक व शेअर ट्रान्सफर एजन्ट, मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्व्हिंसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना पाठविली आहे, सदर सूचना १६ वी एजीएम व वार्षिकअहवाल २०२३-२४ कंपनीची वेबसाइट <u>www.innovassynthinvestments</u>. in वर व बीएसई लि. www.bseindia.com वर व एनएसडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

कंपनीने त्यांच्या सभासदांना त्यांचे मतदान हक व मतदान ठराव प्रस्तावित करण्याकरिता सभेमध्ये सुविधा ईलेक्टॉनिक मीन्स मार्फत (ई-मतदान) आयोजित केले आहे. सभासद त्यांचे मतदान ईलेक्टॉनिक मतदान प्रणाली मार्फत सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त वापर करू शकतात (परोक्ष ई-मतदान). कंपनीने नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा ई-मतदान सुविधा प्रदान करण्याकरिता एजन्सी नियुक्त केली आहे. सभेची सूचना व संपर्क स्वरूप ई-मतदान मार्फत कंपनीची वेबसाइट www.innovassynthinvestments.in ਕ एनएसडीएल

https://www.evoting.nsdl.com> वर उपलब्ध आहे. परोक्ष ई-मतदान सुविधा मंगळवार, दि. ९ जुलै, २०२४ रोजी स. ९.०० वा. सुरु केली आहे व गुरुवार, दि. ११ जलै. २०२३ रोजी सायं. ५.०० वा. बंद होत आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव जर सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्थी मालक यामध्ये उपलब्ध असल्यास निर्धारित तारीखा अर्थात शुक्रवार, ५ जुलै, २०२४ रोजी सभेमध्ये परोक्ष ई-मतदान/ मतदान उपलब्ध करता येईल. कंपनीच्या एजीएम नंतर ई-मतदान अहवाल घोषित करण्यात येईल. अहवाल परीनिरीक्षक यांचे अहवाल व कंपनीची वेबसाइट \leq www.innovassynthinvestments.in वर व एनएसडीएल वेबसाइट https://www.evoting.nsdl.com वर सभासदांना

स्टॉक एक्सचेंजेस सह संपर्क साधता येईल. सभासदांनी कृपया नोद घ्यावी, सेबी व सर्क्युलर दि. २५ जानेवारी, २०२२ रोजी विविध सर्व्हिस विनंती वर पक्रिया करण्याकरिता डिमटेरियलाईज्ड स्वरूपात सीक्यरिटीज जारी करण्याकरिता कंपनीस अनिवार्य आहे. पुढे, सेबी अधिसूचना दि. २४ जानेवारी, २०२२ रोजी सर्व विनंती पाहाणे अनिवार्य आहे व डिमटेरियलाईज्ड स्वरूपात पक्रिया करण्याकरिता टान्समिशन व वाहतुक यांच्यासह हस्तांतरण करावे. सदर संदर्भात डिमटेरियलाज्ड स्वरूपात विविध लाभ पाप्त करून पत्यक्ष शेअर्स यांच्यासह सर्व ती जबाबदारी घ्यावी. सभासदांनी

ठिकाण : खोपोली

दि. २० जून, २०२४

सूचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ व कंपनी नियम, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. ६ जुलै, २०२४ ते शुक्रवार, दि. १२ जुलै, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता बंद राहील. सभासद त्यांचे मतदान ऑनलाइन सभासद यांना सभेची सचना व शेअर्स धारक निर्धारित तारीखा अर्थात ५ जुलै, २०२४ रोजी युजर आयडी व पासवर्ड विनंती evoting@nsdl.co.in पाठवावी. विस्तृत पक्रियेकरिता युजर आयडी व पासवर्ड यांच्यासह कंपनीची वेबसाइट व एनएसडीएल वेबसाइट वर उपलब्ध आहे.

पत्यक्ष स्वरूपात शेअर्सचे डिमटेरियलाईज्ड स्वरूपात करावे.

कोणत्याही माहिती व तक्रारीकरिता तुम्ही एनएसडीएल मार्फत विनंती evoting@nsdl.co.in वर टोल फ्री क्रमांक ०२२-४८८६ ७००० वर संपर्क साधावा.

इनोवासिंथ इन्वेस्टमेटस लिमिटेडकरिता

मुख्य वित्तीय अधिकारी व कंपनी सचिव

एसीएस ५५७४६

नवी मुंबई क्षेत्रिय कार्यालय सिडको ओल्ड ॲडमीन बिल्डींग, पी-१७, सेक्टर १, वाशी,

ड्य कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे ५

नवी मुंबई ४०० ७०३. **दूर. :** ०२२–२०८७८३५४ ईमेल : cmmarc_nvm@mahabank.co.in, legal nvm@mahabank.co.in

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्यूरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार १. श्रीम. पंचवटी उत्तम दाक २. श्री. उत्तम अवाराव दाक यांना सूचनेत निर्देशित संपूर्ण रक्कम रु. २८,०७,१२०/- अधिक अलागू व्याज ९.६०% दराने १३.११.२०२३ पासून या रकमेचे प्रदान गृह कर्ज सुविधा अधिक मूल्य व खर्च यांच्यासह उद्भवलेल्या वसुलीकरिता अनुसूचीत मालमत्तेचे गहाण संबंधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्यांकरिता मागणी सूचना दि. १३.११.२०२३ जारी केली होती. कर्जदार यांनी रक्कमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस

देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या सदर

नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. १८ जून, २०२४ रोजी ताबा घेतला विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या अधीन असेल. कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या

तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

फ्लॅट क्र. ३०२, भोसले डॅफोडिल प्लॉट क्र. ६४ सेक्टर २१, उळवे नवी मुंबई ४१० ३०६ सही / - प्राधिकृत अधिकारी व महाव्यवस्थाप ठिकाण : उळवे

एक परिवार एक बैंक ाख्य कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे ५

मिडको ओल्ड ॲडमीन बिल्डींग, पी-१७, सेक्टर १, वाशी

नवी मंबई ४०० ७०३. **दर. :** ०२२-२०८७८३५४ ईमेल : cmmarc nvm@mahabank.co.in, legal nym@mahabank.co.in

ज्याअर्थी, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन अं फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिर्ट इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्रार अधिकारान्वये कर्जदार १. श्री. विलास श्रीराम हांडे (कर्जदार) २. श्रीम. स्वाती विलास हांडे (कर्जदार), ३. श्रीम. शशीकांत विष्णू चव्हाण (हमीदार) यांना सूचनेत निर्देशित संपूर्ण रक्कम रु. २,९२,८५०.६५ अधिक अलागू व्याज ९.६०% दराने १३.११.२०२३ पासून या रकमेचे प्रदान गृह कर्ज सुविधा अधिक मूल्य व खर्च यांच्यासह उद्भवलेल्या वसुलीकरिता अनुसूचीत मालमत्तेचे गहाण संबंधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना

कर्जदार यांनी रक्कमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या सद नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **दि. १८ जून, २०२४** रोजी ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार

करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत

मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. स्थावर मालमत्तेचे विवरण :

न्लॅट क्र. २०३, २ रा मजला, प्रतापगढ सीएचएस, प्लॉट क्र. ३७, सेक्टर ३४, कामोठे ४९० २०९. दिनांक : १८.०६.२०२४ सही / - प्राधिकृत अधिकारी



सिडको ओल्ड ॲडमीन बिल्डींग, पी-१७, सेक्टर १, वाशी,

नवी मुंबई ४०० ७०३. दूर. : ०२२-२०८७८३५४ ईमेल : cmmarc_nvm@mahabank.co.in, legal nym@mahabank.co.in

ज्याअर्थी, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन अं

फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार १. श्रीम. उशा उबले (कर्जदार) यांना सूचनेत निर्देशित संपूर्ण रक्का रु. ११,२८,७९९/- अधिक अलागू व्याज ९.६०% दराने १३.११.२०२३ पासून या रकमेचे प्रदान गृह कर्ज सुविधा अधिक मूल्य व खर्च यांच्यासह उद्भवलेल्या वसुलीकरिता अनुसूचीत मालमत्तेचे गहाण संबंधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचन दि. १३.११.२०२३ जारी केली होती. कर्जदार यांनी रक्कमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेच दि. १८ जून, २०२४ रोजी ताबा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत

मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे विवरण :

फ्लॅट क्र. १०१, पहिला मजला, बिल्डींग नावे द्वारका, प्लॉट क्र. ०१, सेक्टर आर१, नोड पुष्पक वाडघर, करजडे, तालूका पनवेल, जिल्हा रायगड, एकूण मोजमापित २४.६९ चौ. मीटर. ठिकाण : ठाणे

नवी मुंबई क्षेत्रिय कार्यालय बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra A GOVT. OF INDIA UNDERTAKING ड्य कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे

सिडको ओल्ड ॲडमीन बिल्डींग, पी-१७, सेक्टर १, वाशी, नवी मुंबई ४०० ७०३. **दूर. :** ०२२**–**२०८७८३५४ ईमेल : cmmarc nvm@mahabank.co.in. legal_nvm@mahabank.co.in

ताबा सुचना (स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार १. श्री. विलास गेना चोपडे (कर्जदार). २. श्री. दिनकर ज्योतीराम चोपडे (हमीदार) यांना सूचनेत निर्देशित संपूर्ण रक्कम रु. ४,०६,५०१.२८ अधिक अलागू व्याज ९.७०% दराने १३.११.२०२३ पासून या रकमेचे प्रदान गृह कर्ज सुविधा अधिक मूल्य व खर्च यांच्यासह उद्भवलेल्या वसुलीकरिता अनुसूचीत मालमत्तेचे गहाण संबंधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना दि. १३.११.२०२३ जारी केली होती.

देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. १८ जून, २०२४ रोजी ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या

कर्जटार यांनी रक्कमेचा भरणा करण्यास कसर केली असल्याने. सदर सचना कर्जटार व आम जनतेस

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत

मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. स्थावर मालमत्तेचे विवरण :

फ्लॅट क्र. एच ३०२ पुष्पा संगम सीएचएस सेक्टर१२, प्लॉट क्र. ३५/३६ कामोठे

नवी मंबई क्षेत्रिय कार्यालय

दिनांक : १८.०६.२०२४ ठिकाण : कामोठे

सिडको ओल्ड ॲडमीन बिल्डींग, पी-१७, सेक्टर १, वाशी, नवी मुंबई ४०० ७०३. दूर. : ०२२-२०८७८३५४

सही /

प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ महाराष्ट्र

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ईमेल : cmmarc nvm@mahabank.co.in, legal_nvm@mahabank.co.in ज्याअर्थी, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन

ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार १. श्री. सचिन सर्जेराव पाटील (कर्जदार) २. श्रीम. प्रज्ञा सचिन पाटील (कर्जदार) यांना सूचनेत निर्देशित संपूर्ण रक्कम रु. ७,४७,७१६.९८ अधिक अलागू च्याज ९.६०% दराने १३.११.२०२३ पासून या रकमेचे प्रदान गृह कर्ज सुविधा अधिक मूल्य व स्वर्च **यांच्यासह उद्भवलेल्या** वसुलीकरिता अनुसूचीत मालमत्तेचे गहाण संबंधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना दि. १३.९९.२०२३ जारी केली

कर्जदार यांनी रक्कमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. १८ जून, २०२४ रोजी ताबा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या अधीन असेल. कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध

स्थावर मालमत्तेचे विवरण :

फ्लॅट क्र. ४०२, ४ था मजला, सिल्वर अपार्टमेंट प्लॉट क्र. ८४ तळोजा पनवेल. दिनांक : १८.०६.२०२४

ठिकाण : पनवेल

कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

सही / - प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र